

नामनिर्देशनाने नियुक्ती - सहाय्यक प्राध्यापक
संगणकशास्त्र

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: नियुक्ती २०१४/(१६१/१४) मशि १
मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०००३२
तारीख: १६.०८.२०१४

वाचा

१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पत्र क्र. - १५(२)(२३१)/१४०२९/सात, दि. ०४ जुलै, २०१४

शासन निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत खालील उमेदवाराची सहाय्यक प्राध्यापक, संगणकशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट 'अ' या पदावर त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या रकान्यात ते ज्या दिनांकापासून त्यांच्या पदाचा कार्यभार स्विकृत करतील त्या दिनांकापासून दोन वर्षांच्या परिविक्षा कालावधीसाठी स्थानापन्न नियुक्ती करण्यात येत आहे.

अ. क्र.	उमेदवाराचे नाव	वर्गवारी	नियुक्तीचा प्रवर्ग	आयोगा ने दिलेला गुणवत्ता क्रमांक	पदस्थापनेचा तपशिल
१	श्रीमती नीता पुरुषोत्तम खोब्रागडे	अ.जा	अराखीव (महिला) वर्गवारीसाठी असलेल्या पदासाठी	२	शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था, मुंबई
२	श्री. स्वरूप रामचंद्र मणेरीकर	अराखी व	अराखीव वर्गवारीसाठी असलेल्या पदासाठी	३	शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था, मुंबई
३	श्रीमती विनी अरुण काळे	अ.जा.	अराखीव (महिला) वर्गवारीसाठी राखीव असलेल्या पदासाठी	४	शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था, औरंगाबाद
४	श्री. शरद शिवप्पा हेगडे	अ.जा.	अराखीव वर्गवारीसाठी असलेल्या पदासाठी	५	शासकीय न्यायसहाय्यक

अ. क्र.	उमेदवाराचे नाव	वर्गवारी	नियुक्तीचा प्रवर्ग	आयोगा ने दिलेला गुणवत्ता क्रमांक	पदस्थापनेचा तपशिल
					विज्ञान संस्था, नागपूर
५	श्री. अर्जुन विठ्ठलराव माने	अराखी व	अराखीव वर्गवारीसाठी असलेल्या पदासाठी	६	शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था, नागपूर
६	श्री. मिलींद दामोदर मेश्राम	अ.जा.	अराखीव (खेळाडू) उमेदवार उपलब्ध न झाल्याने त्या वर्गवारीसाठी राखीव असलेल्या पदासाठी	७	शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था, मुंबई
७	श्री. श्रीकांत बाळासाहेब कोरके	इ.मा.व.	इ.मा.व. वर्गवारीसाठी राखीव असलेल्या पदासाठी	८	शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था, नागपूर
८	श्री. सुमेध जालंधर धारिया	अ.जा.	अ.जा. वर्गवारीसाठी राखीव असलेल्या पदासाठी	९	शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
९	श्रीमती शोभा कमलाकर बावीस्कर	अ.जा.	अ.जा. वर्गवारीसाठी राखीव असलेल्या पदासाठी	१०	शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था, औरंगाबाद
१०	श्री. चरनसिंग नथ्युसिंग कायटे	वि.जा.(अ)	वि.जा.(अ) वर्गवारीसाठी राखीव असलेल्या पदासाठी	११	शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था, औरंगाबाद

२. उपरोक्त उमेदवाराची सहाय्यक प्राध्यापक, संगणकशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (महाविद्यालयीन शाखा) या पदावर ते प्रत्यक्ष हजर झाल्याच्या दिनांकापासून नामनिर्देशनाने, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून नियुक्ती करण्यात येत आहे:-
- १) उपरोक्त उमेदवारांची वेतनश्रेणी रु. १५६००-३९१०० श्रेणी वेतन ६००० अशी राहिल.
 - २) सदर वेतनश्रेणीव्यतिरिक्त शासन वेळोवेळी ठरवेल त्या दराने महागाई भत्ता, घरभाडे भत्ताव स्थानिकपूरकभत्ताअनुज्ञेयराहिल.

३) उपरोक्त उमेदवारांस प्रथम वेतनवाढ परिविक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्णकेल्यानंतर मिळेल.

४) उपरोक्त उमेदवारांचे परिविक्षा कालावधीतील काम किंवा वर्तणूक अयोग्य, अपेक्षित दर्जाचे अथवा अननुरूप असमाधानकारक आढळल्यास त्यांची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता समाप्त करण्यास अथवा सेवेतून कमी करण्यास पात्र ठरतील.

५) उपरोक्त उमेदवारास वसतिगृह अधिक्षक (रेक्टर/वॉर्डन) म्हणून किमान ३ वर्ष (१ टर्म) काम करणे अनिवार्य राहिल.

६) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.प्रशिक्षण २०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दि.७/८/२००० अन्वये शासनसेवेतील नियुक्तीकरीता संगणक हाताळणी /वापराबाबतचे ज्ञान एक आवश्यक अर्हता म्हणून निश्चित करण्यात आली आहे. उपरोक्त उमेदवाराने शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र.प्रशिक्षण २०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दि.१९/३/२००३ अन्वये आवश्यक प्रमाणपत्र नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जर त्यांनी विहित मुदतीत प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले नाही तर उक्त कालावधी संपताच त्यांची सदर पदावरील सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता समाप्त करण्यात येईल.

७) उपरोक्त उमेदवाराची नियुक्ती सरळ सेवाप्रवेश नियुक्तीसाठी विहित केलेल्या नियमांच्या अधीन राहून ते यापूर्वी हिंदी व मराठी भाषेच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले नसल्यास किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसल्यास त्या परीक्षा त्यांना विहित मुदतीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास त्यांची वेतनवाढ रोखून ठेवण्यात येईल.

८) सदर उमेदवारांची नियुक्ती श्रीमती पंकजा माधव वाघमारे व अन्य यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ, नागपूर येथे दाखल केलेल्या मूळ अर्ज क्रमांक ७८१/२०१३ या न्यायालयीन प्रकरणाच्या पुढील आदेशाच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

९) उपरोक्त उमेदवाराची नियुक्ती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून त्यांच्या चारित्र्य व पूर्व चारित्र्य पडताळणीचा अहवाल असामाधानकारक असल्याचे निर्देशनास आल्यास त्यांची नियुक्ती कोणतेही कारण न देता एक महिन्याची नोटीस देऊन समाप्त करण्यात येईल.

१०) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मधील नियम, १९८१ मधील नियम ११ (१) अन्वये उपरोक्त उमेदवाराने नियुक्तीच्या तारखेपासून त्याची सहा महिन्याची सेवा पूर्ण होण्यापूर्वी आरोग्याबद्दलचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक राहिल.

११) उपरोक्त उमेदवाराचे वेतन महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल.

१२) परिच्छेद-१ मध्ये नमूद केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर निर्देशिलेल्या पदावर आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत रुजू व्हावे. सदर विहित मुदतीत जर त्यांनी नियुक्ती स्विकारली नाही तर आयोगाने घेतलेल्या परीक्षेत त्यांनी मिळविलेल्या गुणवत्ताक्रमानुसार त्यांना अनुज्ञेय असलेली ज्येष्ठता मिळणार नाही. शिवाय प्रस्तुत नियुक्तीच्या संदर्भात त्यांनी वरील मुदतीत काहीही कळविले नाही तर त्यांचे नांव, कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या नियुक्तीचे सदरचे आदेश रद्द करण्यात येतील.

१३) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अंनियो-१००९/प्र.क्र.३२/सेवा-४, दि.१८/८/२००९ मधील तरतुदीनुसार दि. ०१ नोव्हेंबर, २००५ पूर्वी शासन सेवेत निवृत्तिवेतनाह आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने त्याच किंवा अन्य विभागातील निवृत्तिवेतनाह आस्थापनेच्या पदावरील नियुक्तीसाठी दि. ०१ नोव्हेंबर, २००५ पूर्वी किंवा त्यानंतर अर्ज केला असेल आणि त्याला दि. ०१ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नवीन पदावर नियुक्त करण्यात आले असेल तर, अशा प्रकरणी शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक: अंनियो-१००६/८७/सेवा-४, दि. १२.०१.२००७ मधील (i) ते (iv) येथे नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता झाल्यास संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन), नियम, १९८२ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू ठरतील.दि. १८/०८/२००९ च्या परिपत्रकात नमूद (i) ते (iv) येथील सर्व अटींची पूर्तता ज्या प्रकरणी होत नसेल, अशा शासकीय कर्मचाऱ्यास नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू ठरेल.

१४) उपरोक्त उमेदवाराचे प्रचलित नियमानुसार सेवानिवृत्तीचे वय शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१०/(५०३/१०) विशि १, दि. ०५.०३.२०११ मधील विहित अटींच्या अधीन राहून ६२ राहिल.

१५) उपरोक्त उमेदवारास नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी प्रवासभत्ता देण्यात येणार नाही.

१६) उपरोक्त उमेदवाराने नोकरी सोडण्यापूर्वी शासनास एक महिन्याची पूर्वसूचना देणे अथवा एक महिन्याचे वेतन देणे आवश्यक आहे.

३. हे आदेश प्राप्त होताच संबंधित उमेदवाराने नियुक्तीच्या ठिकाणी हजर व्हावे व त्याबाबतचा अहवाल संबंधित संस्थाप्रमुखांकडे सादर करावा. संस्थाप्रमुखांनी याबाबतचा अहवाल संचालकांमार्फत शासनास सादर करावा.४. सदर उमेदवाराच्या नियुक्तीबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०८१६१४३९०४६९०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

नि.भा.मराळे

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राद्वारे)
३. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, नागपूर
४. संचालक, शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय, अमरावती.

वरील उमेदवारांच्या शैक्षणिक तसेच इतर मूळ प्रमाणपत्रांची तपासणी संस्थाप्रमुखांनी स्वतः करावी व सदर उमेदवारास हजर करून घ्यावे व त्याबाबतचा अहवाल सहसंचालक व संचालक, उच्च शिक्षण यांच्यामार्फत शासनास तात्काळ सादर करावा.

प्रत,

१. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता /लेखा परीक्षा), १/२, मुंबई/नागपूर
२. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
३. जिल्हा कोषागार अधिकारी, औरंगाबाद, अमरावती, नागपूर.
४. श्रीमती नीता पुरुषोत्तम खोब्रागडे, C/o पी. पी. खोब्रागडे, सावित्रीबाई फुले प्रायमरी शाळेजवळ, तुकुम, चंद्रपुर ४४२ ४०१
५. श्री. स्वरूप रामचंद्र मणरीकर, ८४६, स्वामीकृपा, नुतन सोसायटी, ओरस बु.ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग ४१६ ८१२
६. श्रीमती विनी अरुण काळे, एन-३४/एस-२/६/२/१, स्वामी विवेकानंद नगर, सिडको, नाशिक ४२२ ००९
७. श्री. शरद शिवप्पा हेगडे, मु.पो. नांदुर, ता. मंगलवेढा, जि. सोलापूर ४१३ ३१९
८. श्री. अर्जुन विठ्ठलराव माने, मु.पो. जकेकूर, ता. उमरगा जि. उस्मानाबाद ४१३ ६०६.
९. श्री. मिलींद दामोधर मेश्राम, बी-४, सी ३१३, आत्माराम नगर, देवगिरी, लोकग्राम, कल्याण जनता बँक जवळ, कल्याण (पुर्व), पिन न. ४३१ ३०६
१०. श्री. श्रीकांत बाळासाहेब कोरके, देवदण ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर ४१३ ७०२
११. श्री. सुमेध जालंधर धारिया, १०५९, किशोर नगर, प्रशांत नगर जवळ, खेळाच्या मैदाना जवळ, अमरावती ४४४६०६
१२. श्रीमती शोभा कमलाकर बावीस्कर, प्लॉट न. ०९, प्रगती कॉलनी, मकाई गेट रोड, गव्ह.मेडिकल कॉलेज जवळ, औरंगाबाद ४३१ ००१
१३. श्री. चरनसिंग नथ्युसिंग कायटे, मु.पो. आव्हाना ता. भोकरदन जि. जालना ४३१ ११४